

# मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

दूरध्वनी क्र. : २६५९४०१३/४१९१/५९३९ फॅक्स : २६५९१२६४

Website : <https://mmrda.maharashtra.gov.in>

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील "प्रमुख, परिवहन व दळणवळण" संवर्गातील रिक्त पद सरळसेवेने भरण्याबाबत जाहिरात.

अनु. क्र.	पदाचे नाव व वेतनश्रेणी	पदाकरीता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव व वय	खुला	एकूण
१	प्रमुख, परिवहन व दळणवळण सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-२९ ₹.१३११००-२१६६००	<p><b>शैक्षणिक अर्हता</b> : मान्यताप्राप्त विद्यापिठाची अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र विषयातील पदवी किंवा तत्सम दर्जाची शैक्षणिक पात्रता आणि परिवहन नियोजन किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा तत्सम दर्जाची व्यावसायिक अर्हता असणे आवश्यक</p> <p><b>किंवा</b></p> <p>मान्यताप्राप्त विद्यापिठाची गणित सांख्यिकी किंवा प्रवर्तन संशोधन किंवा अर्थशास्त्र (गणित विषयासह) पदव्युत्तर पदवी आणि परिवहन नियोजन किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम दर्जाची व्यावसायिक अर्हता असणे आवश्यक.</p> <p><b>अनुभव</b> : परिवहन क्षेत्रातील किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक. त्यापैकी कमीत कमी १० वर्षांचा जबाबदारीच्या पदावरील अनुभव.</p> <p><b>वय</b> : ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (प्राधिकरणातील अधिकारी यांना वयाचे बंधन नाही.)</p>	०१	०१

## सरळसेवेच्या अटी

- उपरोक्त संवर्गातील पदाकरीता नमूद केलेले वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे दिनांक १४/०८/२०२० पर्यंतची वैध असतील त्यानंतरची प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- शासकीय सेवेत असलेल्या अधिका-यांनी त्यांच्या कार्यालयाचे "ना हरकत प्रमाणपत्र" सादर करणे अत्यावश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांनी देकार पत्राच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे.
- विहित शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतरचा केवळ पूर्णवेळ कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. अर्धवेळ/मानधनावरील/तासिकेवर केलेली सेवा अनुभवाकरीता ग्राह्य धरली जाणार नाही.
- उमेदवाराची नियुक्तीकरीता निवड झाल्यास, सध्या कार्यरत असलेल्या कार्यालयाचे कार्यमुक्तीचे आदेश, ना हरकत प्रमाणपत्र, ना देय तसेच विभागीय चौकशी प्रलंबित/प्रस्तावित सुरु नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे.
- उपरोक्त पदासाठी MS-CIT अथवा D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तरापैकी कोणतीही एक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही अनिवार्य अर्हता निश्चित केलेली असल्याने ते प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. विहित प्रमाणपत्र नसल्यास, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९ मार्च, २००३ नुसार नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत विहित प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विहित मुदतीत संगणक हाताळणी/वापराबाबतचे प्रमाणपत्र सादर न केल्यास तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल. उमेदवाराने संगणक अर्हतेबाबत महाराष्ट्र शासनाच्या सा.प्र.वि.चा(माहिती तंत्रज्ञान) शासन निर्णय मातंस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ४ फेब्रुवारी, २०१३ व शासन पुरकपत्र मातंस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ८ जानेवारी, २०१८ पहावा.
- शासन अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०००/प्र.क्र.(१७/२०००)/बारा, दिनांक २८-३-२००५ नुसार नियम ४ "अ" प्रमाणे "लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र" अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.(याकरीता माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र सादर करावे.) अथवा शासन अधिसूचना क्र.मभाप-१०८७/१४/सीआर-२/८७/२०, दिनांक ३० डिसेंबर, १९८७ विहित परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
- सदरहू जाहिरातीला अनुसरून जे उमेदवार टपालाद्वारे अथवा हस्तबटवड्याने अर्ज करतील केवळ अशाच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.
- ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार / लाचलुचपत गुन्ह्यांसंदर्भातील प्रकरणे, फौजदारी प्रकरणे, म.ना.से.नियम १९७९ अंतर्गत नियम ८ खाली अथवा तत्सम नियमांखाली चौकशी सुरु आहे अथवा शिक्षेची अंमलबजावणी चालू आहे. असे उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.

- १० लहान/मोठ्या गुन्ह्यामध्ये कोणत्याही न्यायालयात/व्हिजीलन्स/सीबीआयमध्ये प्रकरण प्रलंबित असेल अथवा प्रस्तावित असेल किंवा त्याला दोषी ठरविले असल्यास उमेदवाराने सदर पदाकरीता अर्ज सादर करू नये याची कृपया नोंद घ्यावी.
- ११ रिक्त पद आणि प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने प्राप्त अर्जांमधून सेवा प्रवेश नियमावर आधारीत उमेदवारांची गुणवत्तानिहाय पात्रता सुची बनविण्यात येईल.
- १२ पात्रता सुचीनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी पत्र पाठविण्यात येईल व निवड समितीने पात्र ठरविलेल्या उमेदवाराला देकारपत्र निर्गमित करण्यात येईल.
- १३ निवड समिती फक्त एकाच उमेदवाराची नियुक्तीसाठी निवड करेल. निवड समितीने मुलाखती दरम्यान गुणवत्तेच्या आधारे तयार केलेली प्रतिक्रियासूची आवश्यकतेनुसार परंतु जास्तीत जास्त एक वर्षाकरीता ग्राह्य धरण्यात येईल.
- १४ सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक बीसीसी १०९७/प्र.क्र.२०/९७/१६-ब, दिनांक २१ सप्टेंबर, १९९८ नुसार एकाकी पदाला आरक्षण लागू नाही.
- १५ निवड प्रक्रियेदरम्यान व तदनंतर उमेदवारांनी सादर केलेली प्रमाणपत्रे संशयास्पद वा अयोग्य/अपर्याप्त आढळल्यास उमेदवारांची निवड/नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- १६ निवडीसाठी शिफारस अथवा दबाव आणल्यास उमेदवार निवड व नियुक्तीसाठी अपात्र ठरविला जाईल.
- १७ निवड यादी उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक, अनुभव व इतर अनुषंगिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीसापेक्ष असेल. उमेदवाराने आवश्यक प्रमाणपत्रे विहित कालावधीत पडताळणीकरीता सादर न केल्यास त्याचे नाव निवड यादीतून रद्द करण्यात येईल.
- १८ प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीमध्ये बदल करणे अनिवार्य ठरल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहिल व तो सर्वाना बंधनकारक राहिल.
- १९ विहित अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी, उपरोक्त अटीची पूर्तता होत आहे याची खातरजमा करून त्यांचे अर्ज घोषणापत्रासह या जाहिरातीसोबतच्या विहित नमुन्यामध्येच आवश्यक प्रमाणपत्रांच्या प्रती स्वयं-साक्षात्कृत करून सादर करावेत. (नमुना प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) अन्यथा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- २० अपूर्ण अर्ज रद्दबातल ठरतील.
- २१ अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचा अर्ज विहित मुदतीत प्राधिकरणात पोहोचेल याची दक्षता व कटाक्षाने नोंद घ्यावी अन्यथा टपाल खात्याची दिरंगाई अथवा इतर अन्य कोणत्याही कारणामुळे विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार न करता ते आपोआपच रद्द ठरतील.
- २२ सदर जाहितीरातीमध्ये बदल करण्याचा अथवा कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय ती रद्द करण्याचा हक्क प्राधिकरण राखून ठेवीत आहे.

**विशेष सूचना :**

१. अर्जदाराने पाकिटावर ठळक अक्षरात अर्ज केलेल्या पदाचे नांव नमूद करावे.
२. विहित अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी, उपरोक्त अटीची पूर्तता होत आहे याची खातरजमा करून प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांच्या साक्षात्कीत प्रती जोडून प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ८ वा मजला, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१ यांचेकडे अर्ज दिनांक १४/०८/२०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पाठवावेत.

दिनांक : १६/०७/२०२०

ठिकाण : मुंबई

आर.ए.राजीव  
महानगर आयुक्त  
मुं.म.प्र.वि.प्राधिकरण

# MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY

(A Govt. of Maharashtra Undertaking)  
Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.  
Tel.26594013/4191/5939 Fax 26591264  
Website : <https://mmrda.maharashtra.gov.in>

## Advertisement for filling the vacant post of “Chief, Transport & Communications ” on Selection basis in Mumbai Metropolitan Region Development Authority

Sr. No.	Name of the Post & Pay Scale	Required Qualifications, Experience & Age	OPEN	TOTAL
1	<b>Chief, Transport &amp; Communications</b> As Per 7 <sup>th</sup> Pay Commission Pay Matrix- S29 ₹. 131100-216600	<b>Qualifications</b> : Bachelor's Degree in any branch of Engineering or Architecture or equivalent qualifications from a recognized University and post Graduate Diploma/Degree or equivalent professional qualifications in Transport Planning or related discipline  OR Master Degree from a recognized University in Mathematics and Statistics or Operations Research or Economics (with mathematics as one of the subjects and Post-Graduate degree or equivalent professional qualification in Transport Planning or related discipline)  <b>Experience</b> : Should possess not less than 15 years experience in Transportation. Out of which at least 10 years should be in a responsible positions  <b>Age</b> : Not more than 55 years. (No age limit for MMRDA employees)	01	01

### General Terms & Conditions :

- Age attained, Qualification acquired and Experience gained as on **14/08/2020** (out of date) will only be considered valid for eligibility. Subsequent acquisition of qualification, experience etc. till cut of date will not be taken into consideration for entitlement.
- The candidates already employed in Govt/PSU Sector, should compulsorily submit his/her **No Objection Certificate** from present employer alongwith application. Selected candidate has to ensure that he/she has to join his/her new assignment within one month, which is required to be assured by his/her parent employer.
- Experience of full time work after completion of appropriate educational qualification will only be considered valid under eligibility. Part-time/hourly basis/ honorarium service will not be considered for entitlement.
- It is mandatory to submit **NOC**, No Dues, No D.E. initiated /pending / proposed / certificates, Relieving order from parent / present department is also mandatory as per Govt. Rule in this behalf, in case, if candidate is selected for appointment.
- Candidates are required to pass **MS-CIT** or one of the certificate examinations of CCC or O-level A-level or B-level or C-level which is compulsorily additional qualification for all posts. Accordingly, shortlisted candidates are required to produce a copy of the Certificate. If the candidate does not have such certificate, then he/she should pass the said certificate examinations within two years from the date of appointment according to the GoM's GAD GR No Training 2000/CR61/2001/39, date 19<sup>th</sup> March, 2003. If the candidate fails to pass the said examination within the stipulated period, then his/her services would be terminated with immediate effect. Applicants are advised to refer GoM GAD(Information Technology) GR No. मातंस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ४ फेब्रुवारी, २०१३ and शासन पुरकपत्र मातंस २०१२/प्र.क्र.२७७/३९ दिनांक ८ जानेवारी, २०१८.
- Candidates are required to produce “**Small Family Declaration**” as per Rule 4 “A” of the Government Notification No.SRV-2000/CR(17/2000) XII, dated 28<sup>th</sup> March, 2005.
- Candidates should have knowledge of Marathi language (Candidate should produce S.S.C. Examination Certificate). Otherwise, candidate needs to clear the exam prescribed for Marathi language as per Govt. Notification No.MBP/1087/CR-2/87/20, dated 30.12.1987 within the stipulated time limit.
- Applications received in response to this advertisement will only be considered valid. Any previous applications on record will not be taken into account at all.
- The officers on whom Departmental Enquiry is conducted/ proposed/initiated and found guilty for punishment under MCS Rule 1979, rule 8 as also on whom charges are levied under corruption/bribe/malpractices/IPC/civil cases are also not eligible to apply.(Self declaration as per format)
- Candidates may note that if there is any court/vigilance/CBI proceedings/enquiry is either pending or being contemplated or ever convicted for any minor/major offence, they shall not apply for the position notified.
- Candidates will be shortlisted on his/her own merit with reference to recruitment rules prescribed for the post and applications received.

- 12 Only shortlisted/eligible candidates will be sent “**Call Letters**” for interview and only selected candidates will be sent “Offer Letter” for appointment.
- 13 Selection Committee will select only one candidate for appointment. **Waiting List** prepared by the selection committee, on the basis of Merit during interview, will remain valid maximum up to one year only depending upon the requirement.
- 14 **No reservation** is applicable for Isolated Post as per GAD GR. No. BCC-1097/C.R.20/97/16-B, dated 21<sup>st</sup> September, 1998.
- 15 The selection of candidate is liable to be terminated/cancelled at any point of stage **if the documents** submitted by the candidate during the entire process of interview/selection or thereafter are found to be forge invalid /suspicious and/or incomplete.
- 16 Recommendations/undue pressure for selection of candidate will not be entertained at any point of time. Such candidate will be treated as ineligible for selection/appointment.
- 17 Selection will depend on verification/authentication of original documents. If candidate fails to submit the required certificates within stipulated time, his/her selection will stand cancel from the select list.
- 18 If Authority feels absolute necessary to make any changes in terms & condition mentioned in this advertisement, decision of our competent authority will remain final and binding on all the concerned.
- 19 Candidates should ensure his/her eligibility with reference to prescribed recruitment rules. On confirmation of eligibility, candidate should submit their application in the **prescribed Proforma ONLY alongwith Undertaking** kept with this advertisement.
- 20 **Incomplete** applications will be rejected.
- 21 The applicants fulfilling the eligibility criteria should ensure that his/her application should reach **before due date**. Applications received after due date will not be considered and will automatically treated as cancelled.
- 22 This **Authority reserves its right** either to cancel/postpone the entire procedure of recruitment of this advertisement without any justification at any point of time.

**Special Instructions :-**

1. The candidates are required to write the name of the POST on envelope in **BLOCK LETTERS** for which he/ she has applied for.
2. Candidates fulfilling above criteria shall submit their applications on or before **14/08/ 2020** upto **05:30** p.m. to the Administrative Officer, Mumbai Metropolitan Region Development Authority, New Building, 8<sup>th</sup> Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051.

**Date : 16 /07/2020**  
**Place : Mumbai**

**R.A.RAJEEV**  
**METROPOLITAN COMMISSIONER**  
**M.M.R.D.A.**

**TO BE FILLED IN BOLD ENGLISH CAPITAL LETTERS BY THE CANDIDATE ONLY**

(All fields & columns are mandatory. In case any relevant field left blank, the form will be treated as incomplete)

**Please affix  
passport size  
photograph  
and sign  
across**

**To,  
The Administrative Officer,  
Mumbai Metropolitan Region Development Authority,  
New Building, 8<sup>th</sup> Floor, Bandra-Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai - 400 051. MAHARASHTRA.**

1. Name of Post applied for :- **Chief, Transport & Communications**
2. Category - applied for :- **Selection**
3. Candidate's Full Name :- \_\_\_\_\_  
(Surname) (Name) (Middle Name)
4. Date of Birth :- \_\_\_\_\_ Age as on \_\_\_\_\_ :- \_\_\_\_\_ Yrs. \_\_\_\_\_ Months.
5. Gender :- \_\_\_\_\_ Nationality :- \_\_\_\_\_ Religion :- \_\_\_\_\_
6. Permanent Address :- \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_
7. Correspondence Address :- \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_
8. Email ID :- \_\_\_\_\_
9. Mobile No :- \_\_\_\_\_ 10. Alternate Contact No. :- \_\_\_\_\_
11. A) Educational /Professional Qualifications acquired as on \_\_\_\_\_:-

Sr.No	Name of Degree	Field/Faculty	Year of passing	Percentage	Board/University/Institute
<b>B) Additional Qualification, if any, especially with Transport &amp; Communication</b>					

12. Experience gained upto \_\_\_\_\_ :-

Sr. No	Name of Organization	Period		Post held	Pay Band/CTC	Nature of duties performed	Total experience (in numbers of year)
		From	To				
<b>A) In the field of Transportation/Communications</b>							
<b>B) Post held with own duties &amp; responsibilities</b>							
	<b><u>TOTAL</u></b>						

13. Character Certificates from Gazetted Officers of Class-I rank certifying about candidate's Character, integrity, identity & residential address on his letter-head in original :- 1. \_\_\_\_\_ :- 2. \_\_\_\_\_
14. Aadhar Card No. :- \_\_\_\_\_ Voters ID No. :- \_\_\_\_\_ PAN No. :- \_\_\_\_\_
15. Present employer's name, address, email id, Phone number, HoD person. :- \_\_\_\_\_
16. Present designation held :- \_\_\_\_\_
17. Present Department Name, Address, Phone No., Competent Authority, Email ID :- \_\_\_\_\_
18. Parent Department Name, Address, Phone No., Competent Authority, Email ID :- \_\_\_\_\_
19. Whether one copy of application has been sent to parent department for Through Proper Channel well in advance for NOC and if selected for relieving :- \_\_\_\_\_
20. Present Pay Scale and pay drawn :- \_\_\_\_\_
21. Retirement Date and date of Birth :- \_\_\_\_\_
22. Whether any Police/Civil Judicial case / Departmental Enquiry held is pending / proposed/initiated in the last 10 years. If so, status and nature of the case, penalty imposed if any :- \_\_\_\_\_
23. Whether any liabilities are there, if so, type & nature. :- \_\_\_\_\_
24. Whether your parent Dept. will relieve you in case if you are selected on Nomination(Selection) If so, the maximum period required for joining the duties On Selection, for complying all necessary formalities :- \_\_\_\_\_

25. Any other information which applicant would like to share :-

Enclosures in support of statement duly self attested  
( denotes strike out whichever not applicable)

- |              |  |    |                    |
|--------------|--|----|--------------------|
| <b>i.</b>    | Age Proof (Birth Certificate/SLC)  | :- | Yes/No             |
| <b>ii.</b>   | Nationality, Domicile Certificate  | :- | Yes/No             |
| <b>iii.</b>  | Educational/Professional qualifications<br>(Passing certificate necessary)                                   | :- | Yes/No (Nos. ____) |
| <b>iv.</b>   | Experience certificates  | :- | Yes/No (Nos. ____) |
| <b>v.</b>    | Small Family Declaration   | :- | Yes/No             |
| <b>vi.</b>   | Undertaking to the effect of self-attested<br>Certificates, small family                                     | :- | Yes/No             |
| <b>vii.</b>  | Domicile certificate   | :- | Yes/No             |
| <b>viii.</b> | Character certificates in original from 2<br>Competent authority   | :- | Yes/No             |
| <b>ix.</b>   | Copy of Aadhar, Voters ID, PAN<br>as proof of identity   | :- | Yes/No             |
| <b>x.</b>    | NOC (in case required) with assurance<br>that if employee is selected , will be<br>relieved within one month | :- |                    |
| <b>xi.</b>   | No Dues, No DE Pending/Proposed:-<br>Certificate   | :- | Yes/No             |

**DECLARATION :**

I hereby declare that all the statements made by me in the application form are true and correct to the best of my knowledge and belief that nothing has been concealed or suppressed. I have enclosed necessary documents/certificates to this effect. I also understand that in case, any of my statements is found untrue during any stage of recruitment and thereafter, I shall be disqualified for the post applied for and I shall be liable for any penal action, as per law/rule.

I have read the advertisement and the relevant GRs mentioned hereinabove and made aware myself about all the terms & conditions stipulated therein and affirm to abide by them. I affirm I fulfill the requisite criteria that that no any Departmental Enquiry is live/pending/proposed against me as on today. I further affirm that there are No Dues, No Legal Proceedings of any nature are pending against me as of date.

Date:

Place:

Signature of candidate
------------------------

(To be given on Company's letterhead)

Date :

To,  
**The Administrative Officer,**  
Mumbai Metropolitan Region Development Authority,  
New Building, 8<sup>th</sup> Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai - 400 051. MAHARASHTRA.

**No Objection Certificate**

This is to certify that Shri/Smt./Kumari\_\_\_\_\_is working in this\_\_\_\_\_office from\_\_\_\_\_to till date as \_\_\_\_\_(post) in the pay scale of\_\_\_\_\_having present basic is at Rs.\_\_\_\_\_ & last pay drawn is Rs.\_\_\_\_\_. As per our official record, his/her date of birth is \_\_\_\_\_and retirement date is \_\_\_\_\_

Further it is certified that we are aware that he/she has applied for the post of **Chief, Transport & Communication** in MMRDA on Nomination basis (If possible, nature of duties and responsibilities held with period during the entire tenure of service and recommendation may please be incorporated).

We assure that if he/she is selected, we will spare the services of Shri/Smt./Kum.\_\_\_\_\_within 30 days.

We also certify that No Departmental Enquiry is pending, initiated, proposed against him/her and he/she never been penalized in the last 10 years / during the service tenure in this organization

This NOC is issued on his/her own request.

Place :


Date:

Authorized Signatory  
Name  
Company seal with address  
Phone No/Email.id



Annexure - B

Self-Declaration for Self Attestation



I ----- Son / Daughter of-----  
aged -----, occupation-----resident of-----  
with UID No. ----- hereby declare that the  
copies attested by me are true copies of original documents. I am well aware of the fact  
that if the copies are found to be false, I shall be liable for prosecution and punishment  
under Indian Penal Code and / or any other law applicable thereto.

Place :-----

Applicant's Signature-----

Date :-----

Applicant's Name :-----

## DECLARATION

FORM-A  
( See Rule 4 )

Shri / Smt /Kum \_\_\_\_\_

son/ daughter/wife of Shri \_\_\_\_\_

aged \_\_\_\_\_ years, resident of \_\_\_\_\_

District \_\_\_\_\_ City \_\_\_\_\_

do hereby declare as follows :

1) That I have filled my application for the post  
of \_\_\_\_\_

2) I have (Number) living children as on today. \_\_\_\_\_

Out of which No. of children born after 28 March - 2005 is \_\_\_\_\_

**Date of Birth of children who born after 28 March – 2005**

3) I am aware that , if any total No. of living children are more than two due to the children  
born after 28 March - 2006 , I am liable to be disqualified for the same post .

Place

Date

(Signature)